

पुष्टयति (पुष्ट + प<sup>०</sup>) m. Herr des Gedeihens, — des Wohlstandes, — der Mastung u. s. w. (vgl. पुष्टानां पतिः VS. 16,17): मयि पुष्टं पुष्टयति-र्घातु AV. 7,19,1. 40,1 (v. l. पुष्टि<sup>०</sup> in der Einschiebung nach RV. 7,96). 19,31,6. 11. इधो गोपाः पुष्टयतिर्व्रत्राणात् 3, 8, 4.

पुष्टयतिः ष<sup>०</sup> s. u. 1. पुष्प.

पुष्टयवत् (von पुष्ट mit Suff. वत् adj. (Vieh) züchtend, — pflegend: इमं त्वा वि चेतते सखाय इन्द्र सोमिनः । पुष्टयवतो यथा पशुम् RV. 8,45, 16.

पुष्टि<sup>०</sup> (RV.) und पुष्टि (von 1. पुष्प f. 1) Gedeihen, Wachstum; guter Stand, Vermögen, Wohlstand; Erziehung, Zucht (des Viehes u. s. w.); = वृद्धि und पोषण H. an. 2,95. MED. f. 22. RV. 1,65,5. 77,5. तनयस्य 166,8. 2,4,4. अर्षः पुष्टोर्विज्ञं इवा मिनाति 12,5. प्रज्ञान्यः पुष्टिं विभजत चासते 13,4. यं वर्धयति पुष्टयश्च नित्याः 27,12. 4,16,15. 33,2. अश्वयंस्य त्मना रथस्य पुष्टिर्नित्यस्य रायः पतयः स्याम 41,10. गर्यं पुष्टिं च वर्धय 5, 10, 3. पुष्टिं न पुष्यति 6,2,1. प्रभे पुष्टिमूढ्युः सूर्यायाः 63,6. रेवां इव प्र चरा पुष्टिमच्छ 8,48,6. 10,26,7. 106,4. A V. 3,28,4. 9,4,19. 10,6,29. 19, 3,3. VS. 9,25. 18,10. 28,32. AIT. Br. 8,8. TBr. 1,1,1. 4,5,4. TS. 2, 1,9,3. पशोः 3,4,1,4. ÇAT. Br. 2,4,1,1. 14,1,2,2. KAUC. 3. 51. 74. पुष्टो- च्छु KĀTJ. Ça. 18,5,12. रक्तस्य, मोसं, शरीरं सुच. 1,48,8. fgg. 231, 7. P. 6,2,65, Sch. PANĀT. 215,2. पुष्टिरिवातुरस्य (als etwas Unerhör- tes) MĀKĪH. 20,6. अनेकेभोजनभद्यादिभिः पुष्टिं नीयते PANĀT. 253,11. MĀK. P. 15,52. 22,11. 96,31. 97,36. 99,36. 120,17. न च योनिगुणान्कां- शिद्वीजं पुष्यति पुष्टिषु M. 9,37. पुष्टिकामेन धर्मज्ञ कथं पुष्टिर्वाप्यते HA- RIV. 844. 846. M. 2,32. MBH. 3,14176. अपुष्यन् — समयो पुष्टिं जनाः RAGH. 18,31. VARĀH. BRH. S. 19,22. PANĀT. I, 246. 182,2. Vgl. पुष्टवार<sup>०</sup>, सु<sup>०</sup>.

— 2) personif. HARIV. LANGI. I, 306. DEV. 1. 60. 5,32. eine Tochter Daksha's und Gemahlin Dharma's MBH. 1,2578. HARIV. 12452. VP. 54. BHĀG. P. 4,1,49. MĀK. P. 50,20,26 (Mutter des Lobha). eine der 16 MĀTRIKĀ'ÇRĀDDHAT. im ÇKDR. eine Form der DĀKṢĀJANĪ MATSJA- P. in Verz. d. Oxf. H. 39, b, 27. eine Kalā der Prakṛti und Gattin Gaṇeṣa's (vgl. पुष्टिकात्) BRAHMAVAIV. P. ebend. 23, b, 4. 26, a, 10. eine Kalā des Mondes BRAHMA-P. ebend. 18, b, 24. eine Tochter Paur- ṇamāsa's VP. 82, N. 2. — 3) N. einer Pflanze, Physalis flexuosa Lin. (अश्वगन्धा) RĀGĀN. im ÇKDR.

पुष्टिक (von पुष्टि) m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 124, a.

पुष्टिकार (पुष्टि + 1. कार) adj. nahrhaft, Gedeihen —, Wachstum ver- leihend SUÇR. 1,234,7. VARĀH. BRH. S. 21,18. MĀK. P. 120,17.

पुष्टिकर्मन् (पु<sup>०</sup> + क<sup>०</sup>) n. eine rituelle Begehung, welche Gedeihen u. s. w. zum Zwecke hat, GOBH. 3,10,2. KAUC. 7. 24. MBH. 13,6466.

पुष्टिका (von पुष्टा, fem. von पुष्ट, oder von पुष्टि) f. eine zweischalige Muschel, Auster RĀGĀN. im ÇKDR.

पुष्टिकात् (पु<sup>०</sup> + कात्) m. der Geliebte der Puṣṭi, Bein. Gaṇeṣa's ÇABDAR. im ÇKDR.

पुष्टिकाम (पु<sup>०</sup> + काम) adj. Gedeihen —, Wohlstand u. s. w. wün- schend AV. 19,31,4. TS. 7,1,9,1. TBr. 2,3,2,1. AIT. Br. 2,4. KAUC. 59. JĀCĪ. 1,294. MBH. 13,4258. HARIV. 844. 846. BHĀG. P. 2,3,5. Verz. d. B. H. No. 1072.

पुष्टिगु (पु<sup>०</sup> + गु) m. N. pr. eines Mannes, angeblicher Kāṇva und Liedverfasser von VĀLAKE. 3, 1.

पुष्टि (पु<sup>०</sup> + 1. र) 1) adj. Gedeihen —, Wohlstand u. s. w. verleihend HARIV. 833. VARĀH. BRH. S. 43,5. 59,4. मेधाकफ<sup>०</sup> SUÇR. 1,219,15. —

2) m. Bez. einer Klasse von Manen MĀK. P. 96,45. — 3) f. झा a) ein best. Heilkraut, = वृद्धि (daher increase, thriving bei WILS.); Physalis flexuosa Lin. (vgl. पुष्टि 3.) RĀGĀN. im ÇKDR.

पुष्टिदावन् (पु<sup>०</sup> + 2. दा<sup>०</sup>) adj. = पुष्टिः KAUC. 72.

पुष्टयति (पु<sup>०</sup> + प<sup>०</sup>) m. Herr des Gedeihens, Wohlstandes u. s. w. TS. 2,4,6,2. TBr. 1,6,2,2. 3,1,2,9. ÇAT. Br. 11,4,2,16. KĀTJ. ÇB. 4,14, 23. ĀÇV. GRBJ. 4,9.

पुष्टिमति (पु<sup>०</sup> + म<sup>०</sup>) m. Bez. eines Agni: अग्निः पुष्टिमतिर्नाम तुष्टः पुष्टिं प्रयच्छति MBH. 3,14176. Ohne Zweifel fehlerhaft für पुष्टियति.

पुष्टिमत् (von पुष्टि) adj. 1) gedeihlich, reichlich; im Wohlstand befind- lich, vermöglich u. s. w.: वसु RV. 3,13,7. 10,86,3. अग्ने त्वं पुष्टिष्वौ रग्नि- मान्यपुष्टिमौ अग्निः VS. 12,59. ĀÇV. Çu. 6,9. ÇAT. Br. 14,1,2,22. KĀND. Up. 5,16,1. — 2) das Wort पुष्टि oder eine andere Ableitung von der Wurzel पुष्<sup>०</sup> enthaltend: विराज्ञो ĀÇV. Ça. 2,18. ÇAT. Br. 11,4,2,19. KĀTJ. Ça. 5,12,19.

पुष्टिभर (पुष्टिम्, acc. von पुष्टि, + भर) adj. Gedeihen bringend: Pú- shan RV. 4,3,7.

पुष्टिवर्धन (पु<sup>०</sup> + व<sup>०</sup>) 1) adj. Gedeihen machend, Wohlstand fördernd RV. 1,18,2. 31,5. 91,12. 7,59,12. VS. 3,40. 21,20. 28,32. KAUC. 68. 70. — 2) m. Hahn H. c. 191.

पुष्प s. पुष्य.

पुष्प (von 1. पुष्प 1) n. SIDDH. K. 249, a, 11. a) Blüthe, Blume AK. 2,4,1,17. TRIK. 3,3,277. H. 1123. an. 2,297. MED. p. 9. HALĀ. 2,31. AV. 8,7,12. VS. 22,28. ÇAT. Br. 14,9,1,1. PANĀV. Br. 8,4,1. 15,3,23. KĀND. Up. 3,1,2. अप्याम् AV. 10,8,34. TBr. 3,7,1,2. अयां वा वृत्तपु- ष्यं यदेतसः TS. 5,4,4,2. LĀTJ. 2,11,8. 3,2,8. लौकित<sup>०</sup>, अरुण<sup>०</sup> adj. ÇAT. Br. 4,5,1,2. ÇĀKĪ. Ça. 13,6,2. KAUC. 10. M. 1,46. 4,250. 5,10. 157. SUND. 4,9. N. 13,3. 23,14. R. 1,9,6. 51,23. SUÇR. 1,219,7. 223,6. पुष्प- फलवत् 4,17. RAGH. 2,13. ÇĀK. 43. VID. 105 Am Ende eines adj. comp. f. झा MBH. 1,1307. HARIV. 3600. R. 2,92,22. 5,16,37. Ist das comp. N. einer Pflanze, so lautet das f. gewöhnlich auf ङ्, seltener auf झा aus, P. 4,1,64 und VĀRTT. 1. Vop. 4,15; vgl. अण्डकोटरपुष्पी, अघः, अवा- क्, काञ्चन<sup>०</sup>, इन्द्रपुष्पा und पुष्पी, पीतपुष्पा und पुष्पी, ह्युपुष्पा, धू- मक<sup>०</sup>. — b) Menstrualblut, les fleurs AK. 2,6,1,31. TRIK. H. 536. H. an. MED. SUÇR. 2,217,5. काल 1,321,15. स्त्री<sup>०</sup> AK. 3,4,20,233. स्त्री- णो पुष्पम् MĀK. P. 51,42. Diese Bedeutung ist viell. im gaṇa देवयथा- दि zu P. 5,3,100 (प्रतिकृते संज्ञायाम्) gemeint. — c) eine best. Krank- heit des Auges, albugo SUÇR. 2,277,4. H. an. — d) in der Stelle: पुष्पा- र्ककेतकाभाः (अचलेन्द्रस्य देशाः) R. 2,94,6 nach dem Schol. = पुष्पराग Topas. — e) in der Dramatik Galanterie. Artigkeit, Liebeserklärung, fleurettes PRATĀPAR. 21, b, 3. 33, b, 5. DAÇAR. 1, 32. Vgl. वाकपुष्पैरिचि- ताम् देवीम् HARIV. 10234. — f) das Aufblühen, = विकास H. an. MED. (wo mit ÇKDR. विकाश zu lesen ist). — g) = पुष्पक Kuvera's Wagen H. an. — h) = बर्किपुष्प eine Art Parfum COLEBR. und Lois. zu AK. 2,4,4,20. — i) N. eines Sāman PANĀV. Br. 15,3,22. LĀTJ. 7, 8, 15. वैत्रयम् Ind. St. 3, 238, a. — 2) m. N. pr. a) eines Schlangendämons